



## वसई-विरार शहर महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण विभाग

दि.१२/०८/२०२२

### प्रेसनोट

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'घरोघरी तिरंगा' उपक्रम वसई विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येत आहे. 'घरोघरी तिरंगा' या उपक्रमाची जनजागृती करणेसाठी तसेच पर्यावरण संरक्षण व संवर्धन करणे सद्यस्थितीत अत्यंत गरजेचे आहे याचे महत्व पटवून देण्यासाठी महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत दि.१२ ऑगस्ट, २०२२ रोजी दुपारी १२.३० वाजता भव्य "वृक्ष दिंडी व वृक्षारोपण सोहळ्याचे" आयोजन करण्यात आले होते. वृक्ष दिंडीची सुरुवात 'जुने विवा कॉलेज, विरार (प.) येथून करण्यात आली व त्याची सांगता म्हाडा संकुल, विरार (प.) येथे करण्यात आली.

सदर वृक्ष दिंडी मध्ये आदर्श विद्यालय, विरार (प.) मधील साधारण १२० शालेय विद्यार्थी, विविध महिला बचत गटांतील ८० महिला, MSEB चे कर्मचारी, वनविभागाचे कर्मचारी, महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी, विविध NGO मधील सदस्य तसेच शहरातील नागरिक असे ४०० हून अधिक लोक वृक्ष दिंडीमध्ये सहभागी झाले होते. तसेच वृक्ष दिंडी पुढे जात होती तसतसे अनेक लोक दिंडी मध्ये सहभागी होत होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत प्रथमच महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण विभाग यांचेमार्फत वृक्ष दिंडी काढण्यात आली. सदर वृक्ष दिंडी मध्ये वृक्ष पालखी, लेझीम पथक, ढोल-ताशा पथक यांचा समावेश होता. ढोल ताशांच्या गजरात अत्यंत आल्हाददायक वातावरणात दिंडीची मार्गक्रमणा झाली. विद्यार्थी व महिला बचत गटांतील महिलांमार्फत देशाच्या सन्मानार्थ तसेच 'घरोघरी तिरंगा' उपक्रमाच्या अनुषंगाने विविध घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली. वृक्ष दिंडीच्या पदपथावर विविध कलात्मक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

सदर वृक्ष दिंडीच्या कार्यक्रमास मा.आमदार श्री.क्षितीज ठाकूर, मा.आयुक्त तथा प्रशासक श्री.अनिलकुमार पवार, मा.अतिरिक्त आयुक्त श्री.अजिंक्य बगाडे, मा.कार्यकारी तथा शहर अभियंता श्री.राजेंद्र लाड, मा.सहाय्यक वनसंरक्षक श्री.गजानन सानप, मा.वन परिक्षेत्र अधिकारी सौ.मंजिरी केळुसकर, मा.उप-आयुक्त सौ.नयना ससाणे, वृक्ष प्राधिकरण विभाग व महानगरपालिकेचे सर्व मा.उप-आयुक्त, सहा.आयुक्त, अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

वृक्ष दिंडी मध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे फुगड्या घालून, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन मिरवणुकीमध्ये आनंदाने सहभाग घेतला. हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फी प्रचंड गर्दी झाली होती. लोक मिरवणुकीचे फोटो व व्हिडीओ काढत होते. आपल्या घराच्या खिडकी, गॅलरी, गच्चीवरून अनेक नागरिक या वृक्ष दिंडीचा आनंद घेत होते. "भारत माता की जय", "वंदे मातरम्", "झाडे लावा, झाडे जगवा, झाडे वाचवा" अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेले होते.

अशाप्रकारे म्हाडा गृहसंकुल परिसरात वृक्ष दिंडी वृक्ष रोपणासाठी थांबवण्यात आली. तेथे मान्यवर मा.आमदार श्री.क्षितीज ठाकूर, मा.आयुक्त तथा प्रशासक श्री.अनिलकुमार पवार, मा.अतिरिक्त आयुक्त श्री.अजिंक्य बगाडे, मा.कार्यकारी तथा शहर अभियंता श्री.राजेंद्र लाड,

मा.उप-आयुक्त सौ.नयना ससाणे, सर्व मा.उप-आयुक्त श्री.किशोर गवस, श्री.विजयकुमार द्वासे, श्री.तानाजी नरळे, श्री.पंकज पाटील, श्री.सागर घोलप, श्री.समीर भूमकर, मा.सहाय्यक वनसंरक्षक श्री.गजानन सानप, मा.वन परिक्षेत्र अधिकारी सौ.मंजिरी केळुसकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

वृक्ष दिंडीच्या सांगता समारंभाच्या वेळी वरील सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तसेच यावेळी निर्माल्या पासून खत निर्मिती करणाऱ्या उमादेवी महिला बचत, केजीएन महिला बचत गट व स्वकृता महिला बचत गट यांना तसेच वृक्ष लागवड केल्याबाबत एव्हरशार्डन ट्रि-लव्हर्स ग्रुप यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले.

**वृक्ष प्राधिकरण विभाग**  
**वसई विरार शहर महानगरपालिका**